

“नोव्हेंबर २०१७” या महिन्यात सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालयामधील सेवा उपविभागाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची संक्षिप्त माहिती...

(क) शासन निर्णय / अधिसूचना

- दिनांक १ नोव्हेंबर २०१७ च्या शासन निर्णयान्वये भारतीय प्रशासन सेवा (संवर्ग) नियम १९५४ मधील नियम-४(२) च्या दुसऱ्या परंतुकान्वये Apex Scale – Level १७ in the Pay Matrix या संवर्गात २ पदे तात्पुरत्या स्वरूपात दिनांक १ नोव्हेंबर २०१७ पासून पुढे एक वर्षाच्या कालावधीकरिता निर्माण करण्यास केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील भाप्रसे संवर्ग संख्याबळ आढाव्याच्या अधीन राहून मंजूरी देण्यात आली आहे.
- दिनांक ८ नोव्हेंबर २०१७ च्या पत्रान्वये विविध कार्यालयातील प्रतिनियुक्तीची पदे भरण्यासाठी मंत्रालयीन विभागातील सह / उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांकडून इच्छुकता मागविण्यात आली आहे.
- दिनांक ८ नोव्हेंबर २०१७ च्या पत्रान्वये राज्य माहिती आयोगाच्या विविध कार्यालयातील प्रतिनियुक्तीची पदे भरण्यासाठी मंत्रालयीन विभागातील सहायक कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लिपिक-टंकलेखक संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून इच्छुकता मागविण्यात आली आहे.
- दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ च्या शासन परिपत्रकान्वये सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा / विभागीय परीक्षेच्या संधीची गणना करण्याबाबत स्पष्टीकरण / मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र धोरण संशोधन संस्थेच्या सल्लागार समितीवर नामांकित अर्थतज्ञ डॉ.विजय केळकर, माजी वित्त सचिव, भारत सरकार याची समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच समितीची कार्यकक्षा, कार्यकाळ व समितीच्या कामकाजास सहाय्यकारी व्यवस्था ठरविण्यात आली आहे.
- दिनांक १३ नोव्हेंबर २०१७ च्या शासन निर्णयान्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थीना द्यावयाच्या रजेबाबत धोरण ठरविण्यात आले आहे.
- दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ च्या पत्रान्वये, केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय क्रमांक-12(4)/2016-E-III(A), दिनांक ७ जुलै २०१७ च्या कार्यालयीन जापनान्वये कुटुंब नियोजन भत्ता रद्द केल्याची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या माहितीस्तव अग्रेषित करण्यात आली आहे. (Discontinuance of Family Planning Allowance for adoption of Small Family norms – recommendation of the 7th Central Pay Commission.)
- दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ च्या पत्रान्वये, केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्तीवेतन, मंत्रालय, नवी दिल्ली क्रमांक-31011/8/2017-Estt.A.IV, दिनांक १९ सप्टेंबर २०१७ च्या कार्यालयीन जापनान्वये रजा प्रवास सवलतीत केलेल्या सुधारणेची (LTC) प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या माहितीस्तव अग्रेषित करण्यात आली आहे.

(ख) प्रशिक्षण / परीक्षा

- दिनांक ६ नोव्हेंबर २०१७ च्या शासन परिपत्रकान्वये मंत्रालयीन विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय यामधील सहायक कक्ष अधिकाऱ्यांची कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी आणि सरळसेवेने नियुक्त झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांसाठी सन २०१७ मधील विभागीय परीक्षा दिनांक २२ ते २४ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षा कक्ष, विक्रीकर भवन, माझगांव, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी २८७ उमेदवारांना परवानगी देण्यात आली आहे.

(ग) बदली / मुदतपूर्व बदली / बदलीस स्थगिती / बदली रद्द / पदस्थापनेत बदल

- १ कक्ष अधिकाऱ्याची बदली स्थगित तर १ अवर सचिवाची बदली रद्द करण्यात आली आहे.
- उपसचिव, सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील अनुक्रमे १, ३ अशा ४ अधिकारी / कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

(घ) प्रतिनियुक्ती / प्रतिनियुक्तीस मुदतवाढ / प्रत्यावर्तन

- अवर सचिव, सहायक कक्ष अधिकारी या संवर्गातील प्रत्येकी १ अधिकारी / कर्मचाऱ्याची प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्यात आली आहे.
- २ कक्ष अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देण्यात आली आहे.
